

महावितरण

महाराष्ट्र वल्लेज प्रवर्धन वितरण लिमिटेड
CIN U40100MH2005SGC153645

बीज प्रवर्धन देयक

BILL OF SUPPLY FOR THE MONTH OF - ऑगस्ट-2024

File No: 1-28400AJ
CR 9.1.16

BILL NO (GGN): 000002547189060

ग्राहक क्रमांक : 021660334448

मोबाईल/ईमेल : 81xxxxxx23

GSTIN: 27AAECM2933K1ZB

RAJENDER MADHO SINGH

FLAT NO 001 SHREE SAIRAJ KRUPA CHS SARASWATI NAGAR OPP. HONDA SHOWROOM Badlapur (M
C) Ta AMBARNATH DI THANE 421503

देयक दिनांक : 16-08-2024

देयक रक्कम रु : 1810.00

देय दिनांक : 05-09-2024

या तारखे नंतर : 1830.00

भरल्यास

Scan this QR Code with BHIM App for UPI Payment



QR कोडद्वारे भरणा केल्यास, भरणा दिनांकानुसार लागू असलेली वापर देयक भरणा सुट किंवा पिलव आकड्यात प्रदीप्त देयकता समाविष्ट करण्यात येईल.

सामग्री तक्रार निवारण केंद्र 24x7
800-22-3435, 800-233-3435, 912, 9120

ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासंबंधीचे नियम व कार्यकाळी महावितरणच्या संकेत स्थळ www.mahadiscom.in > ConsumerPortal > GDRF वाचून घ्यावे जाई.

आम्ही येथेही उपलब्ध आहोत




बीज वापर	
ऑगस्ट - 2023	145
ऑगस्ट - 2024	165

विलीन युनिट : 4405/BADLAPUR (E) S/DN/BADLAPUR
दर संकेत : 90/LT 1 Res 1-Phase
फोन क्रमांक : 00000001
पी.सी./वाऊचर क्रमांक/डि.टी.सी. : 5/11/064/0630/4149307
मिटर क्रमांक : 00611140343
रिडींग युनिट : K5

प्रवर्धन दिनांक : 15-12-2011
मंजूर भार : 0.97 KW
सुस्था देव जमा (रु) : 3319.33
घालू रिडिंग दिनांक : 11-08-2024
मागील रिडिंग दिनांक : 12-07-2024

घालू रिडिंग	मागील रिडिंग	गुणक अवयव	युनिट	समा. युनिट	एकूण वापर
24265	24100	1.00	165	0	165

Meter Status: Normal
Bill Period: 1.00'



महत्वाचे

- विलीन युनिट 4405/BADLAPUR (E) S/DN/BADLAPUR च्या सध्याचा पी.सी./वाऊचर क्रमांक 5/11/064/0630/4149307 आहे. (GGN नंबर 00000001) या युनिटच्या मागील रिडिंग 24100 व नवीन रिडिंग 24265 आहे.
- या युनिटचा विलीन करार क्रमांक 5/11/064/0630/4149307 आहे.
- या युनिटचा विलीन करार क्रमांक 5/11/064/0630/4149307 आहे. या युनिटचा विलीन करार क्रमांक 5/11/064/0630/4149307 आहे. या युनिटचा विलीन करार क्रमांक 5/11/064/0630/4149307 आहे.
- या युनिटचा विलीन करार क्रमांक 5/11/064/0630/4149307 आहे. या युनिटचा विलीन करार क्रमांक 5/11/064/0630/4149307 आहे. या युनिटचा विलीन करार क्रमांक 5/11/064/0630/4149307 आहे.

विशेष संदेश

* महावितरणला कोणत्याही प्रकारच्या रकमेचा भरणा करताना संगणकीय पावतीच स्विकारली. हस्तलिखित पावती स्विकारू नये. गैरसोप टाकण्यात ऑनलाईन भरणा सुविधेचा पर्याय वापरावा.

SAFFRON
It's more things happen
SAFFRON SPECIALITY PAPERS PVT. LTD.

SAFFRON
STEEL
MUSIC

White & Bright Paper
Premium Quality

Smooth Writing Paper

STUDY LINE
NOTE BOOKS

AVAILABLE AT ALL LEADING STORES

For paid advertisement on this page, Please Email us at enquiry@saffronindia.net

विलीन युनिट : 4405	ग्राहक क्रमांक : 021660334448	पी.सी. : K5	दर : 90	या तारखे पर्यंत भरल्यास	26-08-2024	Rs. 1790.00
अंतिम तारीख	05-09-2024			या तारखे नंतर भरल्यास	05-09-2024	Rs. 1830.00

विलीन युनिट : 4405	ग्राहक क्रमांक : 021660334448	पी.सी. : K5	दर : 90	अंतिम तारीख	05-09-2024	Rs. 1810.00
विलीन युनिट : 4405	ग्राहक क्रमांक : 021660334448	पी.सी. : K5	दर : 90	या तारखे पर्यंत भरल्यास	26-08-2024	Rs. 1790.00
				या तारखे नंतर भरल्यास	05-09-2024	Rs. 1830.00



For Advt. enquiry@saffronindia.net

Shree Sairajkrupa Co.-Op. Housing Society Ltd.

Regd. No. : TNA/AMB/HSG/(TC)/24710/2012-2013/2013 Dated: 10-1-2013.

S. No. 30, H. No. 1/13, P. No. 12, Sarwati Nagar, MIDC Road, Shirgaon,
Badlapur(E), Tal. Ambarnath, Dist. Thane 421 503.

No. 275

Date : 22/3/2024

Received from Shri./Smt. Rajender M. Singh

F. No. 001 On account of Particulars stated below:-

PARTICULARS	Rs.	Ps.
Entrance Fee
Share / Subscription
Deposit / Loan Instalment
Interest on Loan
Contribution Towards Contraction
Maintenance Charges <u>1500 x 12</u>	18000
Municipal Taxes	1200
Non-Occupancy Charges <u>100 x 12</u>
Parking Charges
Electricity Charges
Interest on Outstanding Dues
Other
<u>to</u> <u>April 2023</u> <u>March 2024</u>
E. & O. E.	Total	19200

Rupees (in words) Winteen Thousand Two hundred &


Received as above by Cash / Cheque No. CASH

Drawn on _____ Bank

dated _____

[Signature]
Hon. Treasurer / Secretary / Chief Promoter

Duplicate share certificate issued dt-15/8/2018 due to original share certificate was laminated & returned to the Society by Mr. P. S. Sharan



Mem. Register No. 01

श्री साईराजकृपा को-ऑप. हो. सोसायटी
सर्वे नं. २७, बिलास नं. १/१३, सर्वे नं. १५
बदलापूर (पू.) तालुका-अंतराष्ट्रीय वि. हा. १

Certificate No. 13

Share Certificate

This is to certify that Shri Dinesh Soorsingh Charan

is / are the Registered Holder/s of Ten

fully paid - up shares Numbered 01 to 10


both inclusive, of Rupees Fifty each in the above named

Shree Sairajkrupa Co-op. Housing Society Ltd.

Subject to the Bye - laws thereof.

Given under the Common Seal of
the said society, this 20th
day of Feb. 2013

Rs. 500/-




वैकुण्ठश्याम
Chairman

[Signature]
Hon. Secretary

[Signature]
Hon. Treasurer

NOTE : No transfer of any of the Shares comprised in this Certificate will be registered unless accompanied by this Certificate.

MEMORANDUM OF TRANSFERS OF THE WITHIN MENTIONED SHARES

Sr. No.	Date of General Body/ Managing Committee Meeting at which transfer was approved	To whom Transferred	Sr. No. in the Share Register at which the transfer of shares held by the transferor are registered	Sr. No. in the Share Register at which the name of the transferee is recorded	Authorised Signatory
1		3 Mr. Rajender Madho Singh & Mrs. Laxmi Rajender Singh	4	5	6 Chairman Hon. Secretary Hon. Treasurer
2					Chairman Hon. Secretary Hon. Treasurer
3					Chairman Hon. Secretary Hon. Treasurer
4					Chairman Hon. Secretary Hon. Treasurer
5					Chairman Hon. Secretary Hon. Treasurer





Tuesday, November 14, 2017
12:20 PM

पावती

Original/Duplicate

नोंदणी क्र.: 39म

Regn.: 39M

पावती क्र.: 17994 दिनांक: 14/11/2017

गावाचे नाव: शिरगाव

दस्तऐवजाचा अनुक्रमांक: उहन2-14591-2017

दस्तऐवजाचा प्रकार : करारनामा

सादर करणाऱ्याचे नाव: श्री. राजेंद्र ऊर्फ राजेंदर मधो सिंग - -

नोंदणी फी

रु. 28000.00

दस्त हाताळणी फी

रु. 600.00

पृष्ठांची संख्या: 30

एकूण:

रु. 28600.00

आपणास मूळ दस्त, थंबनेल प्रिंट, सूची-२ अंदाजे
12:28 PM ह्या वेळेस मिळेल.

Sub Registrar Ulhasnagar 2

बाजार मुल्य: रु. 2024000 /-

मोबदला रु. 2800000/-

भरलेले मुद्रांक शुल्क : रु. 168000/-

सह मुख्य निबंधक वर्ग-२,
उल्हासनगर-२

1) देयकाचा प्रकार: eSBTR/SimpleReceipt रक्कम: रु. 28000/-

डीडी/घनादेश/पे ऑर्डर क्रमांक: MH007187711201718R दिनांक: 14/11/2017

वॅकेचे नाव व पत्ता: IDBI

2) देयकाचा प्रकार: By Cash रक्कम: रु 600/-


Handwritten signature

मूल्यांकन पत्रक (शहरी क्षेत्र - बांधीव)					
Valuation ID	20171114559	14 November 2017,12:25:59 PM			
मूल्यांकनाचे वर्ष	2017				
जिल्हा	ठाणे				
मूल्य विभाग	तालुका : अंबरनाथ				
उप मूल्य विभाग	11/28-एफ2/(2अ) शिरगाव गावातील उत्तर पूर्वकडील एम आय डी सी पर्यंत असलेल्या त्रिकोणी भागातील मिळकती				
क्षेत्राचे नांव	A Class Palika	सर्व्हे नंबर /न. भू. क्रमांक :	सर्व्हे नंबर#30		
वार्षिक मूल्य दर तक्त्यानुसार मूल्यदर रु.					
खुली जमीन	निवासी सदनिका	कार्यालय	दुकाने	औद्योगिक	मोजमापनाचे एकक चौ. मीटर
6090	33500	43000	49800	43000	
बांधीव क्षेत्राची माहिती					
मिळकतीचे क्षेत्र-	60.4चौ. मीटर	मिळकतीचा वापर-	निवासी सदनिका	मिळकतीचा प्रकार-	बांधीव
बांधकामाचे वर्गीकरण-	1-आर सी	मिळकतीचे वय	0 TO 2वर्षे	मूल्यदर/बांधकामाचा दर-	Rs.33500/-
उद्ववाहन सुविधा	आहे	मजला -	Stilt floor Or Ground floor		
घसा-यानुसार मिळकतीचा प्रति चौ. मीटर मूल्यदर = (वार्षिक मूल्यदर * घसा-यानुसार नविन दर) * मजला निहाय घट/वाढ					
= (33500 * (100 / 100)) * 100 / 100					
= Rs.33500/-					
A) मुख्य मिळकतीचे मूल्य = वरील प्रमाणे मूल्य दर * मिळकतीचे क्षेत्र					
= 33500 * 60.4					
= Rs.2023400/-					
एकत्रित अंतिम मूल्य = मुख्य मिळकतीचे मूल्य + तळघराचे मूल्य + मेझॅनाईन मजला क्षेत्र मूल्य + तगतच्या गच्चीचे मूल्य + वरील गच्चीचे मूल्य + बंदिस्त वाहन तळाचे मूल्य + खुल्या जमिनीवरील वाहन तळाचे मूल्य + इमारती भोवतीच्या खुल्या जागेचे मूल्य					
= A + B + C + D + E + F + G + H					
= 2023400 + 0 + 0 + 0 + 0 + 0 + 0 + 0					
= Rs.2023400/-					

Home

Print

सह दुय्यम निबंधक वर्ग-२
उल्हासनगर-२



Amey
3 30

AGREEMENT FOR SALE

This Agreement for Sale is made and entered into at Badlapur, Taluka-
Ambernath, Dist-Thane, on this 14th Day of NOVEMBER 2017

BETWEEN

1) MR. DINESH SOORSINGH CHARAN, age 36 years, PAN NO-
AGQPC9579K, Indian Inhabitant, 2) PRAKASHKANWAR DINESH
CHARAN, age 32 years, PAN NO-AOIPC4563J, Indian Inhabitant,
Both Residing at: ^{SHREE} Sai Raj Krupa CHSL, Shirgaon, Badlapur (East), Taluka-
Ambernath, Dist-Thane, Pin Code-421503, hereinafter called the
"OWNERS/VENDORS" (Which term shall mean and include his legal heirs,
legal representatives, executors, successors, assignees, etc.) PARTY OF THE
FIRST PART.


AND

1) MR. RAJENDRA @ RAJENDER MADHO SINGH, age 48 years, PAN NO-
ASRPS2003A, Indian Inhabitant, 2) LAXMI RAJENDER SINGH, age 46 years,
PAN NO- GATPS9273N, Indian Inhabitant, Both Residing at:- Room No. 06,
Building No. RB/2/3, Central Railway Colony, Chembur, Vashinaka, Mumbai-400074 Hereinafter called as the "PURCHASERS"
mean and include his legal heirs, legal representatives, executors, successors,
assignees, etc.) PARTY OF THE SECOND PART.



WHEREAS the owner is seized, owned, possessed and sufficiently
entitled to an immovable property being a Flat No. 001, On Ground Floor, in
the building known as "SHREE SAIRAJKRUPA CO. OP. HSG. LTD" situated at:-
Village SHIRGAON, TAL:-AMBERNATH, DIST:-THANE. The Flat area

[Handwritten signatures]
Faintly visible signatures: Rajendra, Laxmi, P. Chavhan, P. Dandya




admeasuring about 650 Sq. Fts. (Built-up) equivalent to 60.40 (Built-up) (hereinafter referred to as the "Said Property") whereas the said Flat is in the possession of the party of the first part.

Whereas the party of the first part MR. DINESH SOORSINGH CHARAN, & PRAKASHKANWAR DINESH CHARAN are purchased the said flat from "M/S. SAIRAJ DEVELOPERS" a partnership firm, through its partner MR. SOPAN R. PATIL, on 26/10/2010 wide Registration No. 9973/2010 and therefore the party of the first part has become the absolute owner of the above mentioned Flat No. 001, On Ground Floor, area admeasuring about 650 Sq. Fts. (Built-up) equivalent to 60.40 (Built-up) in the building known as "SHREE SAIRAJKRUPA CO. OP. HSG. LTD". And Whereas the owners are desirous of selling his above referred said Flat to prospective purchasers for valuable consideration of Rs. 28,00,000/- (Rs. Twenty Eight Lakhs Only).

And Whereas the PURCHASERS has come to know about the desire to sell the said Flat in the said building by the owners and has approached the owners for purchase of the said Flat in the said building.

And Whereas the owners has agreed to sell the said property admeasuring about 650 Sq. Fts. (Built-up) equivalent to 60.40 (Built-up) at a lum-sum amount of Rs. 28,00,000/- (Rs. Twenty Eight Lakhs Only) to the purchasers on the following terms and conditions, which the purchaser has agreed to abide by.





NOW THESE PRESENTS WITNESSETH AS UNDER:-

1. That in pursuance of the above said transaction, the owner agreed to sell the said property admeasuring area adm. about 650 Sq. Fts. (Built-up) equivalent to 60.40 (Built-up) in the building named "SHREE SAIRAJKRUPA CO. OP. HSG. LTD" constructed on land bearing constructed on Non agricultural land area adm. about 350 Sq. Yards i.e. 292.64 Sq. Mtrs, of Survey No. 30, Hissa No. 1/13, Plot No. 12, Lying and situated at VILLAGE:- SHIRGAON, TAL: AMBERNATH, DIST:-THANE.
2. The possession of the said Flat No. 001, On Ground Floor, area admeasuring about 650 Sq. Fts. (Built-up) equivalent to 60.40 (Built-up) in the building known as "SHREE SAIRAJKRUPA CO. OP. HSG. LTD" has to be given by the owner unto the purchasers after payment of the total consideration amount, Within the limits of Taluka and Sub - Registration of Ulhasnagar 2 & 4. And more particularly described in the schedule hereunder mentioned for a total lum sum consideration of Rs. 28,00,000/ (Rs. Twenty Eight Lakhs Only).



And out of the aforesaid amount the purchasers has paid to the owner Rs. 2,80,000/- (Rs. Two Lakhs Eighty Thousand only) as under :-

Bank Name	Cheque No.	Date	Amount
STATE BANK OF INDIA, PAREL BRANCH	570976	04/10/2017	2,80,000/-

But the aforesaid Flat is already mortgaged to Bank Of India, having loan Account / Loan Code No. 014375110000039 & till 12/10/2017 approximately the amount of Rs. 5,49,712/- + Interest if any is due to the

Handwritten signature

Handwritten signature

Handwritten signature

उहक.	
१०५९	२
६	३

Bank Of India. The Sellers are selling the aforesaid Flat on "As is where is basis". Therefore the loan amount Rs. 5,49,712/- + Interest if any has to be paid directly to the banker of the owners i.e. Rs. 5,49,712/- + Interest if any **To Bank Of India,** having loan Account / Loan Code No. 014375110000039 & after reducing the loan amount the balance Consideration amount shall be paid to the owners i.e. Party of the First part.

3. Nothing contained in these presents shall be construed to confirm upon the PURCHASERS any right, title or interest of any kind and whatsoever into or over the said property or building or any part thereof except for the said property agreed to be sold to him.

4. The owners hereby assures the PURCHASERS that She shall do or cause to be executed or cause to be done or executed all such further acts, deeds and things as may be expedient for perfectly assuring the said property unto the use of the PURCHASERS without any hindrance or disturbance of whatsoever nature.

5. In any case if there is any sort of claim or any person shows any kind of right over the said Flat the owner shall get it cleared at his own expenses.


6. All the costs, charges and expenses including the stamp duty, Registration charges and other expenses in connection with the preparation, execution and registration of this agreement and registration charges payable on the final conveyance of the said flat unto the PURCHASERS shall be borne by the PURCHASERS.



Handwritten signature

M. S. A. Deharam

Handwritten signature



SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of property known as Flat No. 001, On Ground Floor, area admeasuring about 650 Sq. Fts. (Built-up) equivalent to 60.40 (Built-up) in the building known as "SHREE SAIBAIKRUPA CO. OP. HSG. LTD" to be constructed on Non agricultural land bearing constructed on 350 Sq. Yards i.e. 292.64 Sq. Mtrs, of Survey No. 30, Hissa No. 1/13, Plot No. 12, Lying and situated at **VILLAGE:-SHIRGAON, TAL:-AMBERNATH, DIST:-THANE**, within the limits of Kulgaon Badlapur Municipal Council, and Registration office Ulhasnagar-2 & 4, District Registrar Thane, with all the rights of use of ways, passages, staircase, open spaces and easement rights herein before enjoyed by the owners.

IN WITNESS WHEREOF, the parties hereto have set in their respective hands hereunto, the day and year first hereinabove mentioned.

[Handwritten Signature]

[Handwritten Signature]


[Handwritten Signature]

[Handwritten Signature]



उ.ह.नं.२
 २०१९, २०१७
 २१ ३०

उ.ह.नं.२
 ०२/०२/२०१०
 ३१ ३४



Handwritten notes:
 Hit
 Dandy
 Pehru



GROUND FLOOR PLAN

BUILDERS & DEV.	DESCRIPTION	ARCHITECT & ENG.
M/S. SAI-RAJ	PROPOSED BUILDING ON LAND	RAJ & ASSOCIATES



उह न.२
2096
29 30

कुळगांव बदलापूर नगरपरिषद

2013-2014/म.न.ब. 1965 फलम 163 आणि न.से.सं. 1971 नियम 78/1

RECEIPT / पावती F.Y./ सन: 2017-2018

Customer Copy/ग्राहक प्रत

Receipt No./पावती क्र. AS/28545	Date/दिनांक 01/11/2017	Related To/च्या करीता कर आकारणी व वसुली विभाग	CFC Reference/सी.एफ.सी निदेश 1/532	Counter Reference/खिडकी निदेश 19282
------------------------------------	---------------------------	--	---------------------------------------	--


Received From/कोणाकडून
श्री दिनेश सुरसिंह चारण व प्रकाशकंवर डी. चारण

Location/विवरण
मिळकत कर भरणे नावत
Zone शिरगाव, मालमत्ता क्र. 12011366, फ्लॅट क्र./ओळखपत्र क्र. 001, घरमालकाचे नाव श्री दिनेश सुरसिंह चारण व प्रकाशकंवर डी. चारण
साई राज अपार्ट, सरस्वती नगर, 001, शिरगाव, बदलापूर -421503

Bank Name/बँकेचे नाव
श्री दिनेश सुरसिंह चारण व प्रकाशकंवर डी. चारण

Amount/रक्कम रोय	Cheque No./घनादेश क्र.	Cheque Date/घनादेश दिनांक	Bank Name/बँकेचे नाव
2,415.00			

Sl. No.	Date/दिनांक	Details/तपशील	Payable Amount/देय रक्कम		Received Amount/स्वीकारलेली रक्कम	
			Arrears/पकबाकी	Current/चालू	Arrears/पकबाकी	Current/चालू
4	19/05/2017	एकत्रित मालमत्ता कर शिक्षण कर वृक्ष कर अग्निशमन सेवा कर पत्र कचरा व्यवस्थापन सेवा शुल्क विवाहती कर	0.00	1,516.00	0.00	1,498.00
			0.00	329.00	0.00	329.00
			0.00	92.00	0.00	92.00
			0.00	44.00	0.00	44.00
			0.00	360.00	0.00	360.00
			0.00	92.00	0.00	92.00
		Total Amount एकूण रक्कम	0.00	2,433.00	0.00	2,415.00



Net Amt देय रक्कम 2,433.00
Rebate Amount / सुट रक्कम 18.00
Actual Payable Amt/एकूण देय रक्कम 2,415.00
Total Received Amt/एकूण स्वीकृत रक्कम 2,415.00

Amount in Words / बखरी रक्कम : दोन हजार चारशे पंचरा फक्त

Reciever's Signature/स्वीकारणा-याची स्वाक्षरी

Office Address: अलख ईमारत, आदर्श विद्या मंदिर रोड, बदलापूर स्टेशन पुर्व, कुळगाव पिन 421503/Help Line-9323496644/
23@gmail.com Web-kbmc.gov.in
/ संजय मुठे / 01-NOV-2017 05:26 PM





कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, कुळगांव



जावक क्रमांक / कु-व.न.प./बा ५/११-१२/१७६६
कुळगांव-बदलापूर नगरपरिषद कार्यालय कुळगांव
दिनांक : २९/१०/१९

बांधकाम पूर्णतेचा दाखला/भोगवटा प्रमाणपत्र

उह न.२	
१७६६	२०१७
१७	३०

प्रति,
श्री./श्रीमती/ उत्तम दशरथ विठो व शरत् चार
दर्या - वीके - प्रव. नगर. खा. वापरा
वास्तुशास्त्रकार कुळगांव बदलापूर.

श्री./श्रीमती प्रव. नगर. रत्नबाया (वास्तुशास्त्रकार) बांधकाम परवाना क्र. १२५१/२०१९ याचे
दिनांक १२/१२/२०१० चे अर्जावरून दाखला देण्यात येतो की, त्यांनी कुळगांव-बदलापूर नगरपरिषद हद्दीत मॉडेल
नं. ३० हि.नं. १७/१३ सिटी सर्वे नं. _____ प्लॉट नं. १२
मोजे १२१००

कुळगांव-बदलापूर नगरपरिषद यांचे कडील बांधकाम परवानगी जावक क्रमांक कुवदप / नरवि / बां २०१०/१७६६-३-२५-१४
दिनांक ५/१२/२०१० अन्वये मंजूर केलेल्या नकाशे प्रमाणे राहणेसाठी / वाणिज्य / औद्योगिक बांधकाम पूर्ण केले आहे.
सबब त्यांना सोबतच्या नकाशांमध्ये हिरव्या रंगात दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे तसेच खालील अटीवर बांधकामाची वापर परवानगी
देण्यात येत आहे. (बांधकाम पूर्ण झाल्याची तारीख ११/१२/२०१९)

- १) तळघर : _____
- २) स्टील्ट : _____
- ३) तळमजला : उडुकोने (वाणिज्य) १ वॉल्यूम (इकोलॉजी)
- ४) पहिला मजला : २ वॉल्यूम (इकोलॉजी)
- ५) दुसरा मजला : २ वॉल्यूम (इकोलॉजी)
- ६) तिसरा मजला : २ वॉल्यूम (इकोलॉजी)
- ७) चौथा मजला : २ वॉल्यूम (इकोलॉजी)
- ८) पाचवा मजला : _____
- ९) सहावा मजला : _____
- १०) सातवा मजला : _____



१. जेव्हा सज्जा (वाल्कनी) बंदिस्त करण्यात आला असेल तर त्याचे समोरील व वरील
अंथवा ग्रील्स लावणे, अनिवार्य राहिल व पॅरोपेट सोडून उर्वरित समोरील क्षेत्रासाठी ग्लॅझ्ड शटर्स बंदिस्त करणे आवश्यक
राहिल.